

KAT. 44, 24. द्रुपसद्वगुणोऽ M. 3, 40. JÄGN. 1, 347. N. 6, 8, 16, 3. R. 4, 1, 17.
ÇAK. 12. HIT. 4, 5. — 4) der in Etwas verfallen ist: निद्रामुपेतस्य SÄH.
D. 67, 15. — 5) der die Weihen erhalten hat, eingeweicht PÄT. GRHJ. 3,
10 in Z. d. d. m. G. 7, 540. JÄGN. 3, 2.

— अथयुप R. 2, 43, 15: कटा — अथयुपैष्टि धर्मात्मा, falsche Lesart für
अथयुपैष्टि, wie Gör. 42, 15 liest.

— अ-युप 1) herbeikommen; zu Jmd oder Etwas treten, kommen, wo-
hin gelangen: सहस्राम्युपैति वलवान्कालः कृतातः BHART. 3, 83. R. GOOR.
2, 42, 15. PÄKAT. 80, 13. MBH. 3, 10672. न मंस्कृतूत्रमुपैति ता श्रभि RV.
6, 28, 4. वनस्पतयोऽसुरान्मयुपैयु: ÇAT. BR. 6, 6, 2, 2. शवराम्युपैयु: R.
3, 77, 7. 5, 60, 7. अ-युपैतुम् (sic) 3, 52, 7. विद्वान्मयुपैष्टिवान् 1, 69, 7. आ-
दित्यदीपो दिशमन्युपैत्य MBH. 3, 15669. स्वगृहम-युपैत्य PÄKAT. 40, 13.
33, 20. KATHÄS. 22, 19. तर्दृष्टि — साम्युपैतुम् — पदा गुरुस्ते परमात्म-
मूर्तिम् RAGH. 16, 22. अ-युपैतस्त्वाम् 3, 14. ततो लोके परमस्म्य-युपैतः MBH.
1, 3592. अ-युप; sich zum Wasser hinbegeben, sich baden: अपो अवधृतम-यु-
पैति KÄT. CR. 4, 15, 5. त्रिरङ्गोऽ-युपैत्य M. 11, 259. JÄGN. 3, 3. sich
hineinbegeben: पापे सशिरस्कोऽ-युपैत्य NIR. 14, 34. sich begatten: कृ-
शमतिविकलं वा — पतिमयि कुलानारी दण्डभीत्याम्युपैति HIT. 1, 196. sich
anschliessen: विरप्या वेतराम्युपैयुपास् RV. PÄT. 11, 24. — 2) in ei-
nen Zustand oder ein Verhältniss treten: ब्राह्मणाताम्, वैश्यताम् AIT.
BR. 7, 29. सखिवाम R. 5, 90, 41. प्रज्ञचक्षेत्म 2, 61, 14. समताम् MBH. 3, 251.
तापम् DRAUP. 3, 20. तैते तस्मै न हृचाम्युपैति gefällt ihm nicht 252. स-
त्यं न तथ्यच्छलम्युपैति HIT. III, 61. तदास्यम्यप्रभृत्य-युपैतं मया DAÇAK.
in BENF. Chr. 183, 12. — 3) beistimmen, beipflichten DAÇAK. in BENF. Chr.
184, 19. 189, 22. अ-युपैत dem man beigetreten ist, zugesagt, gutgeheis-
sen: मन्दायते न खलु सुहृदाम्युपैतार्थकृत्याः MEGH. 39. वृक्षतैरन्मयु-
तवात् KULL. zu M. 3, 127. — Vgl. अ-युपाय.

— सम्युप s. सम्युपेय.

— समोप (सम् + शा + उप) partic. समोपेतi versehen mit: सर्वायुधस-
मेपित MBH. 3, 663. कृस्तपादसमेपित PÄKAT. I, 436.

— प्रत्युप wieder antreten AIT. BR. 5, 16. KAUC. 46.

— समुप 1) zusammenkommen, sich versammeln: समुपैष्टि भूमिपाः
MBH. 1, 6937. समुपेताः R. 2, 112, 1. feindlich zusammenstossen PÄKAT. 35, 2.
herbeikommen: तस्मिन्स्तु दिवसे वीरो पृथग्नित्समुपैष्टिवान् R. 1, 73, 1. समुपे-
त्य VI. 188. पैतो विनाशो समुपैति पुंसाम् MBH. 2, 2115. hinzutreten zu:
तमिन्द्रवाहै समुपैत्य पार्याः ARG. 1, 7. कबन्धं समुपैतु: R. 3, 75, 49. (MBH. 3,
15674 ist वामपुरैत्य पार्श्वम् st. वा समुपे॒ zu lesen). — 2) zu Theil werden:
उदारा श्रीः स्विता क्षस्यं (मालाणं) सा हि तो समुपैष्टि R. 4, 21, 29. —
3) in einen Zustand übergehen: विष्टताम् CICUP. 9, 68. — partic. समुपैत 1)
gekommen: कृष्णेन समुपेतेन MBH. 2, 1219. एकार्थसमुपैतं (so ist zu lesen)
साम् N. 3, 7. — 2) versehen mit, bewohnt von: तापसैः समुपैतम् (अरण्यम्)
N. 12, 46.

— डुस् डुरपते oder डुलपते SIPH. K. zu P. 8, 2, 19.

— नि hineingehen, eindringen in; hineingerathen in: मृत्योरतिकं
श्रीत एव RV. 10, 161, 2. न्यैऽङ्गि पृथ्युपैत्य निष्कृतम् 94, 5. अमूर्त्युतिः
यत्त्रिणी न्यैतु AV. 6, 29, 1, 12, 4, 20. आर्ति मर्त्यो नीत्ये 2, 38. ÇAT. BR.
1, 4, 2, 22. शरणामानं न्यैति 14, 7, 1, 41 (= BR. AB. UP. 4, 3, 36). संमोहम् 2, 1
(= BR. 4, 4, 1). AIT. BR. 4, 26. प्रृशा; सृष्टा: तुर्यं न्यैतन् TS. 7, 2, 4, 1. प्र-

थमास्तृतीप्रभावं निपत्ति die ersten (Consonanten) verwandeln sich in die
dritten RV. PÄT. 2, 4. — Vgl. न्याय.

— अभिनि sich innig verbinden, inire seminam: पतिरिव ज्ञायामभि
नो न्यैतु RV. 10, 149, 4.

— उपनि eindringen: यत्र वागुच्चरत्पैव तत्र न्यैति ÇAT. BR. 14, 7, 1,
5 = BR. AB. UP. 4, 3, 5.

— निस् herausgehen, hervorkommen, abgehen: नाल्मतो निर्या RV.
4, 18, 2. गोम्यौ गतुं निरेत्वे 8, 45, 30. 9, 94, 4. 10, 60, 7. 1, 37, 9. निर्यत-
स्तस्य (aus der Stadt) R. 2, 42, 1. एवं तेषु नराय्येषु निर्यत्सु गतास्त्रपात्
MBH. 2, 2647. रुधिरं निर्यत् KATHÄS. 5, 134. अश्वर्या: शर्करा — निरेत
SUÇR. 1, 263, 14. कुमुमितसल्कात्मेष्यानिर्यत्परागः DHÜRTAS. 69, 8. निर्यते
oder निलपते SIDH. K. zu P. 8, 2, 19.

— परा 1) weggehen, weglassen; hingehen zu (acc.): परा मे पति धी-
तयै: RV. 4, 23, 16. 113, 8. परा च पति पुनरा च पति 123, 12. 191, 2, 5.
61, 4. ता अधर्यो अपो अद्वका पैरैहि 10, 30, 5. परायद्वा एवं र्हये सखिन्यः
34, 5. 45, 6. 61, 8. पुनरस्तु पैरैहि 93, 2. 10, 178, 2. पैरैहि विघमस्त्रतम् 1, 4, 4.
परेत्वेनान् ÇAT. BR. 1, 6, 1, 7. सेनान्यो गृहान्परेत्य 5, 3, 1, 1. द्वरं परेत्य 11, 3, 4, 7.
AV. 2, 2, 3, 26, 1, 4, 37, 3. 5, 22, 8. 6, 43, 1, 7, 38, 1. 18, 2, 26, 3, 62. — प: पैरैति
(wegläuft) स दीविति PÄKAT. V, 74. सप्तो पैरैहि (sic) MBH. 2, 2223. पैरे-
क्षेनम् 3, 15702. पैरेत सर्वं — निवेशनं तत् 1, 7204. पैतु 2, 2136. — 2) zu
Etwas gelangen, erlangen: नैव श्रेयः धृतराष्ट्रः पैरैति MBH. 3, 255. परं प-
रैति कार्श्यम् KIRÄT. 1, 39. — 3) hingehen in die andere Welt, abschei-
den, sterben: परायतो मातरम् RV. 4, 18, 3. पैरैयिवासं प्रवतो महीरतु 10,
14, 1. पत्रा नः पूर्वं पितरः पैरैः 2, 7. AV. 18, 2, 47. partic. पैरैत abgeschrie-
den AK. 2, 8, 2, 85. H. 373. RV. 10, 161, 2. AV. 12, 2, 29. 18, 4, 44, 51, 52.
JÄGN. 2, 29. पैरेताचरिता भीमाम् — दिशम् DAç. 2, 11. पैरेतकालया: R. 3, 45,
22 (vgl. 5, 88, 25, wo statt dessen परोतकाला: steht). पैरेत्प्रिमितु KUM-
BAS. 3, 68. — Vgl. — पला.

— अनुपरा nach einer bestimmten Richtung weggehen, Jmd nachge-
hen: परे मृत्यो अनुपैरिक्तु पञ्चाम् RV. 10, 18, 1. ताविन्द्रोऽनुपैरत् TS. 2,
3, 3, 1.

— अनिपरा zu Jmd weggehen: अपि ज्ञाया अप्सरासः पैरैहि AV. 14, 2,
35, 34.

— उपपरा hinzugehen ÇAT. BR. 2, 3, 4, 32. 3, 7, 3, 7. 9, 2, 9.

— प्रतिपरा wieder zurückkehren zu: प्रतिपरेत्य गार्हपत्यम् ÇAT. BR.
2, 3, 2, 4, 1, 9, 2, 1, 2, 5, 2, 20, 4, 3, 4, 6, 11, 5, 5, 11.

— विपरा wieder weggehen, zurückkehren: अस्तु चि पैरेतन RV. 10, 83,
33, AV. 14, 2, 29.

— परि 1) umhergehen, sich im Kreise bewegen, umschreiten, umwan-
deln, umfliessen RV. 4, 115, 3. 123, 8. 128, 3. 173, 3. मर्मिष्यमानाः परि च-
त्यायै: 2, 33, 4, 9. 3, 2, 12. 38, 8, 4, 6, 4. परि यो देवो नैति नूर्यै: 6, 48, 21.
परि यमेत्पैष्टि योता 7, 1, 16. 9, 68, 2, 6. उक्तेव यथा पैरियन्नारावीत् 71, 9.
74, 2. वारं पैरित्यव्ययम् 82, 1, 86, 5. पैरित्रं पैरिषि विश्वतः 106, 14. 10, 65,
6. VS. 7, 3. AV. 2, 1, 4, 5. 4, 38, 4. 15, 17, 8. ÇAT. BR. 1, 9, 2, 2, 24. 3, 1, 2,
6, 4, 15. 7, 1, 4, 13. KIRÄND. UP. 8, 12, 3. प्रदत्तिणामामि परीत्य PÄT. GRHJ. 2,
3. M. 2, 48. परिज्ञेन (als Zeichen der Hochachtung) मूळ जवेन भूत्ये त-
मातमनः DRAUP. 7, 8. परीया: MEGH. 36. पैरिवीम् — पर्यतु MBH. 14, 2088.
R. 4, 61, 47. गतः पर्यति तं देशम् 44, 43. निद्वा पर्यति मे मुखम् MBH. 1,
49